

www.asigroup.co.in

26 November, 2025

To,
BSE Limited
Listing Department
P.J.Tower, Dalal Street,
Mumbai-400001.

Script Code: 502015

Script Name: ASIIL

ISIN: INE443A01030

Dear Sir,

Sub: Submission of Newspaper clips - Opening of a Special Window for Re-lodgement of Transfer of Physical Shares pursuant to the Provisions of Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we have enclosed the copies of the newspaper advertisement published in "Business Standard" in English language and in "Praagat", in Marathi language informing the shareholders about opening of a 'Special Window for Relodgement of Transfer Requests of Physical Shares', in accordance with SEBI Circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 02nd July, 2025 for your information and record.

Thanking you,

Yours faithfully
For ASI INDUSTRIES LIMITED

MANISH KAKRAI
Company Secretary & Compliance Officer

Encl: As Above

IT, pharma sectors set to gain most from ₹ fall

But analysts advise against jumping to buy these stocks yet

SAI ARAVINDH & PUNEET WADHWA
Mumbai/New Delhi, 24 November

India's information technology (IT) services and pharmaceutical firms may emerge as key beneficiaries of the rupee's recent slide, believe analysts, if pressure on the currency persists. The currency, which slipped as much as 0.94 per cent to hit a record low of 89.54 per dollar amid a delay in trade deal with the US and fading hopes of a Federal Reserve rate cut, could touch 90 per dollar in the near term, they predict.

A falling currency typically aids companies that earn a large share of their revenues in dollars while incurring most of their costs in rupees.

"IT services clearly stand to gain, given that 70-90 per cent of their earnings come from clients in the US and Europe, while their employee costs are rupee-denominated," Ajay Bodke, an independent market analyst, said. He added, "Pharmaceuticals, with the US as a key market, could also benefit from a softer rupee. Other export-dependent sectors like textiles may see some support as well."

IT services stocks, and import-substitute companies are likely to be the key beneficiaries of a weakening rupee, according to G Chokkalingam, founder and head of research at Equinomics Research. Between the two, import-substitute firms stand to benefit directly from higher landed costs of competing imports and from government measures such as anti-dumping duties, he said.

He said that most other export-oriented sectors may not gain meaningfully. This is given India's stagnant export growth, the high import intensity of several industries, and uncertainty around potential US tariff actions against India.

"In contrast, sectors reliant on imports, like oil and gas, and aviation, could face pressure. Paints and fast-moving consumer goods (FMCG) players may also see higher costs due to imported raw materials such as titanium dioxide and crude-linked packaging inputs," Bodke said.

"Electronics manufacturing services (EMS) companies, which import a large share of components and sub-assemblies, could also be hit," he added.

On the bourses, Nifty IT advanced over 1.5 per cent on Monday's intraday session, while the pharma index closed lower. Textile stocks were trading mixed.

Rupee to test the 90/\$-mark?

The sudden unwinding of risk trades is weighing on emerging-market currencies, including the rupee, Anindya Banerjee, head of research – currency, commodity and interest rate derivatives, Kotak Securities, said.

"In the near term, a combination of risk-off flows,



Facing headwinds

Major Asian currencies against \$	Change %		
	As on Nov 24	YTD	MTD
Indian rupee	89.24	-4.06	-0.53
Indonesian rupiah	16,699	-3.40	-0.41
China renminbi	7.11	2.70	0.17
Hong Kong dollar	7.78	-0.19	-0.17
South Korean won	1,477.66	0.06	-3.25
Japanese yen	156.73	0.30	-1.75

Source: Bloomberg

Compiled by BS Research Bureau

a firmer US dollar index, and trade-deal uncertainty could keep the bias upward, with the pair potentially testing the 90 mark. For now, traders are watching a broad spot range of 88.70-90.30," Banerjee said.

Fundamentally, he believes the domestic currency remains undervalued relative to its peers on a real effective exchange rate (REER) basis. However, a positive catalyst is needed to close that gap.

"A successful conclusion of the India-US trade agreement could be that trigger," he added.

The current decline in the rupee is not alarming as long as the fall remains gradual, analysts said.

So far this year, the rupee has fallen by 4.2 per cent, the worst among its Asian peers.

On Monday, the rupee advanced amid reports that the Reserve Bank of India (RBI) resumed efforts to support the currency via overseas and onshore markets. The rupee gained 0.28 per cent to 89.24 per dollar. India's inflation-targeting framework and improved fiscal discipline reduce the risk of a disorderly slide in the currency, Bodke said. The RBI is focused on anchoring inflation, and the government has shown commitment to fiscal responsibility.

Retail investors need not alter their asset allocation solely based on the currency's recent move unless the depreciation turns steep and persistent, he said.



YOUR MONEY

LIFE INSURANCE ADD-ONS

Buy riders that align with your financial goals and risks

HIMALI PATEL

More Indian families are opting for insurance riders that offer protection against disability, critical illness (CI), and income loss, according to Policybazaar. South India leads this shift, with 45-47 per cent of customers purchasing at least one rider — twice the adoption seen in the northern markets.

Riders are optional add-ons that expand the scope of a life insurance policy. "They offer extra protection against risks such as accidents or illnesses," says Maneesh Mishra, chief product and marketing officer, Bandhan Life.

Expand coverage at low cost

Riders are cost-effective. "Rider premiums are significantly lower than those of standalone policies for the same benefits," says Varun Agarwal, business head, term insurance, Policybazaar.com.

Riders also offer customisation and simplicity. "A rider lets customers tailor coverage to spe-

cific risks. They also offer convenience by combining multiple covers — life insurance, critical illness, and personal accident — into one policy," says Agarwal. Mishra adds that they also offer tax benefits under the old tax regime.

Standalone policies vs riders

Standalone policies are more suitable when customers require higher or more specialised coverage than a rider can provide. "A policy specifically designed to cover a certain critical illness, for instance, will provide more flexibility, more comprehensive coverage than a CI rider, and possibly a higher sum assured," says Mishra.

Riders have another limitation: Their premium cannot exceed the base policy premium, thus limiting the level of cover they can offer.

Sum insured, premium and renewability

The right sum insured for riders depends on a variety of factors. "Coverage should be chosen after



Rider benefits

■ **Accident benefit rider:** Gives extra payout on accidental death, waives future premiums if policyholder becomes totally and permanently disabled

■ **Critical illness rider:** Pays full rider sum assured on diagnosis of listed critical illnesses

■ **Waiver of premium rider:** Keeps main policy active if policyholder becomes disabled or critically ill

■ **Term rider:** Offers additional cover over the base policy

considering income, loans, health issues, family responsibilities, lifestyle, and future goals," says Casparus J H Kromhout, managing director and chief executive officer, Shriram Life Insurance.

"For critical illness, the benefit amount should consider treatment and recovery costs, and medical inflation," says Vikas Gupta, chief product officer, ICICI Prudential Life Insurance Company.

Aditya Mall, appointed actuary, General Central Life Insurance adds that people who travel frequently or have high-mobility roles may need higher accidental cover. Rider premiums are

usually fixed for the entire term, except for the CI rider. "The premium for the CI rider is subject to revision by the insurer every five years from the policy inception date," says Agarwal.

Riders can have different terms. "Most riders are renewable only up to a certain age, or for a limited period, and do not necessarily extend up to the end of the base policy term. A waiver of premium rider, for instance, generally ends when the premium paying term is attained," says Mishra.

Factors to consider during purchase

Make sure the rider adds value rather than just adding to cost. Check what is covered and what is excluded. "Customers need to examine waiting periods, and survival period clauses, especially for CI riders," says Mall. He adds that customers must understand whether premiums are constant or may increase over time, and whether the payout will be in lump sum or instalments. Gupta adds that customers must check whether the payout is linked to diagnosis, disability, or a specific event.

Dos and don'ts

Riders must align with financial goals and personal risks. "Do not over-insure by selecting riders without assessing real needs," says Kromhout. Mall adds that customers must ensure premiums fit into their long-term budget. They should avoid delaying the purchase of relevant riders. Finally, do not hide or falsify details in the proposal form.

The writer is a Mumbai-based independent journalist

PF, gratuity, take-home changing under new labour codes. What to expect?

After the new labour codes, some companies have begun changing the salary structure of their employees, who may see changes in their provident fund (PF), gratuity, and in some cases, in their monthly in-hand salary.

new framework is the standardised definition of "wages", which includes:

- Basic pay
- Dearness allowance
- Retaining allowance
- Insurance documents
- Gift deeds or will copies

Allowances that are excluded, such as house rent allowance (HRA), conveyance, employer PF

contribution or commissions, cannot together exceed 50 per cent of total remuneration. If they do, the excess must be added back into wages for statutory benefit calculations. Alay Razvi, managing partner at Accord Juris, explains, "This means the base figure used for calculating deductions like PF

and gratuity will increase for both permanent and fixed-term employees. The law doesn't force employers to raise the basic salary itself, but statutory calculations must use the new wage base."

Impact on PF, gratuity

The PF contribution rate remains 12 per cent,

capped at ₹15,000 monthly. Employees whose basic-plus-DA is already above ₹15,000 will see no change. Gratuity will rise more visibly because it is calculated on the revised, broader wage definition. For many employees, the effective base for gratuity is likely to increase to around half of CTC.

COMPILED BY AMIT KUMAR

ENVIRONMENTAL PLANNING & COORDINATION ORGANIZATION
(Autonomous Organization of M.P. Govt.)
Paryavaran Parisar, E-5 Arera Colony, Bhopal-462016, Tel.: 0755-2466859

EXPRESSION OF INTEREST FOR ENGAGEMENT OF CONSULTANCY FIRM

For "establishment of Cheetah Safari with rescue center and other activities at Sheopur district in Madhya Pradesh" The application form for EXPRESSION OF INTEREST (EOI) with all the relevant details can be downloaded from <https://epco.mp.gov.in>.

The Consultancy Firm/s can submit their applications for above project **before 14th December 2025 by 5.00 PM (IST)**. Short listing and final selection of the Consultancy Firm will be at the sole discretion of EPCO.

For any clarification please contact :
Dr. Subrata Pani
Officer-In-Charge,
Consultancy Cell, Environmental Planning & Coordination Organization
Contact No. : 9893442857
E-mail : Consultancy.resopco@gmail.com
M.P. Madhyam/123161/2025

EXECUTIVE DIRECTOR

THE ASKA COOPERATIVE SUGAR INDUSTRIES LTD.
P.O. Nuagam (Aska) - 761111, Ganjam District, Odisha
E-mail: askasugar@yahoo.co.in
GSTIN : 21AAAT5989L1Z0

CANCELATION OF TENDER CALL NOTICE
No.PUR/1864 Date : 22.11.2025
The Aska Co-operative Sugar Industries Ltd. at Nuagam, Aska, Extension Tender Call Notice No. (PUR) 1825 Dt.18.11.2025 for detail please visit our website www.askasugar.com.
Managing Director

When industry giants speak, everyone listens.
In-depth Q&As with market mavens — every Monday in Business Standard.
To book your copy, SMS reachbs to 57575 or email order@bsmail.in

Business Standard
Insight Out

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED
A Tata Power and Delhi Government Joint Venture
TATA POWER-DL Regd. Office: NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi-110 009
CIN No. U40109DL2001PLC111526, Website: tatapower-dl.com

NOTICE INVITING TENDERS Nov 25, 2025
TATA Power-DL invites tenders as per following details:

Tender Enquiry No. Work Description	Estimated Cost/EMD (Rs.)	Availability of Bid Document	Last Date & Time of Bid Submission/ Date and time of Opening of bids
TPDDL/ENG/ENQ/200001886/25-26 2 Yr RC for Civil C/o of Buildings in PAN TPDDL	15.87 Crs/ 3.30 Lac	26.11.2025	17.12.2025; 1500 Hrs/ 17.12.2025; 1530 Hrs
TPDDL/ENG/ENQ/200001887/25-26 RC- Providing and installation of RWH System at various locations PAN TPDDL	0.95 Crs/ 40,000	26.11.2025	16.12.2025; 1500 Hrs/ 16.12.2025; 1530 Hrs

Complete tender and corrigendum document is available on our website www.tatapower-dl.com → Vendor Zone → Tender / Corrigendum Documents

KAYTEX FABRICS LIMITED
(Formerly known as Kaytex Fabrics Private Limited)
CIN: L18101PB1996PLC017639

Registered Office: Batala Road, Post Office Khanna Nagar, Amritsar G.P.O., Amritsar, Punjab, India, 143001, Ph no. 7508177414/ 7508177066/ 01834009025
Website: <https://kaytexfabrics.com/> ; E-mail: info@kaytexfabrics.com

NOTICE is hereby given that the **28th Annual General Meeting of Kaytex Fabrics Limited** is scheduled to be held on **Monday, December 15, 2025 at 01:30 P.M. (IST)** through Video Conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as mentioned in the Notice of AGM. The AGM is being convened in due compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder read with General Circular No. S. 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being 9/2023 dated 25th September, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), read with Securities and Exchange Board of India (SEBI) Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated 5th January, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated 7th October 2023 issued by the SEBI and other applicable circulars issued in this regard by the MCA and SEBI (hereinafter collectively referred to as "Circulars"), to transact the business as set out in the Notice convening the 28th AGM. The Member will be able to attend the AGM through VC/ OAVM only. Members participating through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. In compliance with the Circulars, electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2024-25 have been sent to all the members whose email IDs are registered with the Company/Depository Participant(s). The dispatch of Notice of the AGM through emails has been completed on **November 22, 2025**. Electronic Copies of the Notice of AGM have sent to all the Members whose email id is registered with the Company and/or Depository Participant (s) whose names appear in the Register of Members as on **Friday, November 14, 2025**. The e-voting period commences on **Friday, December 12, 2025 at 9:00 a.m and ends on Sunday, December 14, 2025 at 5:00 P.M.** During this period, Members holding shares as on **Friday, December 05, 2025**, i.e. cut-off date, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Those Members, who will be present in the AGM through VC / OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The manner of voting remotely for members holding shares in dematerialized mode and for members who have not registered their email addresses is provided in the Notice of the AGM. Members who have not registered their email addresses are requested to register their email addresses with respective depository participant(s) and are requested to update their email addresses with Company's Registrar and Share Transfer Agent, Bighshare Securities Private Limited, at <https://www.bighshareonline.com/> and keeping Carbon Copy to cs@kaytexfabrics.com to receive copies of the Annual Report 2024-25 along with the Notice of the 28th AGM, instructions for remote e-voting and instructions for participation in the AGM through VC. Shareholders who would like to express their views/ask questions during the meeting may register themselves as a speaker by sending their requesting advance at **least 7 days prior to meeting** mentioning their name, Demat account number/folio number, email id, mobile number at cs@kaytexfabrics.com. Only Registered speakers will be allowed to speak during the meeting. The shareholders who do not wish to speak during the AGM but have queries may send their queries in advance **3 days prior to meeting** mentioning their name, demat account number/folio number, email id, mobile number at cs@kaytexfabrics.com. These queries will be replied to by the company suitably by email. The members who need assistance before or during AGM, can Contact CDSL on helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43. **Scrutinizer:** The Company has appointed Ms. Aakruti Somani, Practicing Company Secretaries (having Membership AS4612), failing her Mr. Jayesh Choubisa, the Scrutinizer for scrutinizing the remote e-voting at the AGM in a fair and transparent manner. The Details of AGM, Annual Report along with Notice, be made available on the website of the Company. Members are requested to visit <https://kaytexfabrics.com/> to obtain such details. **By the Order of the Board of Directors of Kaytex Fabrics Limited**
Sd/-
Amit Kandhari
Whole Time Director and CFO

Date: November 25, 2025
Place: Amritsar

GOVERNMENT OF TAMIL NADU
ELECTRONICS CORPORATION OF TAMILNADU LIMITED
9th Floor, Sigapi Aachi Building, 18/3, Rukmani Lakshmpathi Road, Egmore, Chennai - 600 008. www.elcot.tn.gov.in | +91 44 2855 6100 | projects@elcot.in

REQUEST FOR PROPOSAL - NOTICE
Tender No. ELCOT-PROJ-2025-0050

ELCOT issues "Request for proposal (RFP) for selection of Joint Venture Partner for lease cum development of Information Technology (IT) Park for a period of 45 years at ELCOT IT Park, Coimbatore, Tamil Nadu" (International Competitive Bidding) For complete details, please visit www.elcot.tn.gov.in or www.tntenders.gov.in. Pre-bid meetings: **11.12.2025, 11.00 AM and 19.12.2025, 11.00 AM**. Last date for submission of e-bids: **07.01.2026, 03.00 PM**. For queries: projects@elcot.in.
DIPR/6310/Tender/2025 **MANAGING DIRECTOR**

TVS HOLDINGS LIMITED
Regd office: "Chaitanya", No.12, Khader Nawaz Khan Road, Nungambakkam, Chennai 600 006.
Tel : 044-2833 2115. Website : www.tvsholdings.com Email : corpsec@tvsholdings.com
CIN : L64200TN1962PLC004792

NOTICE TO SHAREHOLDERS
Transfer of Unclaimed Dividend amount and Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Account

Notice is hereby given to the shareholders of the Company pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 (Act) read with Rule 6 of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended from time to time (Rules).

The Rules contain provisions for transfer to IEPF, the unpaid / unclaimed dividend(s) and also transfer of shares, in respect of which dividend remains unpaid / unclaimed for seven consecutive years or more.

The Company has sent individual notices through speed post to the latest available addresses of the shareholders whose dividends are lying unclaimed since 2018-19 (1st Interim Dividend) for the last 7 consecutive years, advising them to claim the dividends expeditiously.

Shareholders who have not claimed their dividends from the year 2018-19 (1st Interim Dividend) can write to Integrated Registry Management Services Private Limited, Registrar and Share Transfer Agent of the Company, Kencos Towers, 2nd Floor, No 1, Ramakrishna Street, North Usman Road, T Nagar, Chennai - 600 017, email id : einward@integratedindia.in on or before **10th February 2026** for further details and for making a valid claim for the unclaimed dividends. In case no valid claim has been made, the shares in respect of which the dividends are lying unpaid / unclaimed will be transferred to the IEPF Authority on completion of three months from the date of this notice, individually served on the members along with the details of unclaimed dividend.

Further, in terms of Rule 6(3) of the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, the statement containing the details of name, folio number / Demat account number and number of shares due for transfer is made available in the Company's website viz., www.tvsholdings.com for information and necessary action by the shareholders.

In case the concerned shareholders wish to claim the shares after transfer to IEPF, a separate application has to be made to the IEPF Authority in Form IEPF-5, as prescribed under the Rules and the same is available at www.mca.gov.in.

Place : Chennai
Date : 24th November 2025

For TVS Holdings Limited
R Raja Prakash
Company Secretary

PUBLIC NOTICE
Caution Against Online Frauds
Attention: All Public and Investors

Arihant Capital Markets Limited (SEBI Registration No. INZ000180939), hereby informs the public that certain unidentified individuals and entities are fraudulently claiming association with our company. These people are sharing fake applications (APK files) named "ACML PRO" via WhatsApp, Telegram, and Facebook, and are offering investment services by misusing our company name, logo, and reputation, while falsely promising guaranteed or assured returns. These entities are operating under the brand names 'ArihantPlus', 'ACML PRO', and 'Arihant Capital' and are misusing the names of our Officers, Managing Director, and Research Analysts, or their similar variations to deceive investors.

We have identified that some individuals have created fraudulent groups under the name "A1117 Arihant Capital Market", "A1188 Arihant Capital Market" or similar and are using the following mobile numbers as group admins:

Fraudulent WhatsApp Group Admin Numbers:
7478290065, 8981890474, 8252852425 (Display name used: Vinay Kulkarni, Reena & Venkatesh Prasad Shukla)

Bank Accounts Used by Fraudsters:
Maa Bhagwati Enterprises - Bank of Baroda, A/c No. 88230200001897 (M.P.)
Kumar Food Products - Bank of Baroda, A/c No. 86270200000075 (M.P.)
Ravi Prakash Cyber Services - Bank of Baroda, A/c No. 142401300000046 (A.P.)
Shiva Tour and Travels - Bank of Baroda, A/c No. 692002000002856 (Punjab)

Arihant Capital Markets Limited categorically states that it does not offer any indicative, assured, or guaranteed returns to investors.

To ensure you are dealing directly with us, please use only our official channels:
Website: www.arihantcapital.com
Mobile App: "ArihantPlus" (Available only on Google Play Store and App Store)
Stay alert and safeguard your investments. Issued in Public Interest by

Arihant Capital Markets Limited
(SEBI Registration No: INZ000180939)
DP: IN-DP-127-2015
Member: NSE (07839), BSE (313), NCDEX (01274), MCX (56565)
NSDL DP ID: IN301983, CDSL DP ID: 43000
Address: 601, Atlantis Tower, Plot No. 13-A, Sch. No. 78, Vijay Nagar, Indore 452010 (M.P.)
Contact: 0731-4217003

ASI INDUSTRIES LIMITED
CIN : L14101MH1945PLC256122
Regd. Office : Marathon Innova, A- Wing, 7th Floor, Off: Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai- 400013
Tel : 022-40896100, **Fax:** 022-40896199, **Website :** www.asigroup.co.in,
Email: investors@asigroup.co.in

NOTICE OF SPECIAL WINDOW FOR RE-LODGEMENT OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Notice is hereby given to inform that in order to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities which were purchased by them, SEBI vide its circular No. SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 02nd July, 2025 has opened a special window only for re-lodgement of transfer deeds, which were lodged prior to the deadline of 01st April, 2019 and rejected/returned/not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise, for a period of six months from **07th July, 2025 till 06th January, 2026**.

Investors who have missed the earlier deadline of 31st March 2021, are encouraged to take advantage of this opportunity.

During this period, the securities that are re-lodged for transfer (including those requests that are pending with the Listed Company/RTA, as on date) shall be issued only in demat mode. Due process shall be followed for such transfer-cum-demat requests. The Company and the RTA have formed focused teams to attend such requests.

The eligible investors can submit their requests along with requisite documents to the Company or RTA of the Company at below mentioned address.

In case of any queries or any clarification/assistance in this regard, the concerned investors are requested to contact to the Company/ MUFG Intime India Private Limited:

Company Secretary ASI INDUSTRIES LIMITED Regd. Off.: Marathon Innova, A Wing, 7th Floor, Off: Ganpatrao Kadam Marg, Lower Parel Mumbai 400013. Tel.: 020-40896100 Email: investors@asigroup.co.in	Registrar and Transfer Agent: MUFG Intime India Private Limited C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West) Mumbai- 400 063. Tel: 8108116767 Toll-free number: 1800 1020 878 E-mail: mt.helpdesk@in.mpmf.com
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

By the order of the Board for ASI Industries Limited
Sd/-
Manish Kakrai
Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai
Date : 24.11.2025

THE ASKA CO-OPERATIVE SUGAR INDUSTRIES LTD.
P.O. Nuagam (Aska) - 761111, Ganjam District, Odisha e-mail: askasugar@yahoo.co.in, GSTIN : 21AAAT5989L1Z0

NOTICE FOR CANCELLATION OF TENDER CALL NOTICE

Letter No.GAD/F-245/1872 Date : 24.11.2025
The tender for selection of outsourcing manpower service provider agency is herewith cancelled. Details are as follows :

Sl. No.	Tender Call Notice No.	Date	Extension Tender Call Notice No.	Date	Scheduled Date & Time for tender opening		Date	
1.	GAD/F-245/1507	10.10.2025	GAD/F-245/1693	31.10.2025	19.11.2025@11.00AM	Postponed	17.11.2025	Cancelled
2.	GAD/F-245/1525	13.10.2025	GAD/F-245/1695	31.10.2025	20.11.2025@11.00AM	Postponed	17.11.2025	Cancelled
3.	GAD/F-245/1544	15.10.2025	GAD/F-245/1697	31.10.2025	21.11.2025@11.00AM	Postponed	17.11.2025	Cancelled

The participant bidders who has submitted their bids are requested to get the sealed bid collected from this office within 07 days. For details, please visit our website (www.askasugar.com) under "Tender".

Managing Director

BOOK RUNNING LEAD MANAGER	REGISTRAR TO THE OFFER	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
 SOCRADAMUS <small>— Wisdom For Tomorrow —</small> SOCRADAMUS CAPITAL PRIVATE LIMITED Gala No. 303, Cama Industrial Estate, Sun Mill Compound, Delisle Road, Lower Parel (West), Mumbai – 400 013, Maharashtra, India Telephone: 022 – 4961 4235 Email: info@socradamus.in Website: www.socradamus.in Investor Grievance E-mail: mb@socradamus.in Contact Person: Kritika Rupda SEBI Registration Number: INM000013138	 Bigshare Services Pvt. Ltd. BIGSHARE SERVICES PRIVATE LIMITED Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park, Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East), Mumbai – 400 093, Maharashtra, India Telephone: 022 – 6263 8200 Email: ipo@bigshareonline.com Investor Grievance E-mail: investor@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com Contact Person: Babu Rapheal C SEBI Registration Number: INR000001385	 PC Diagnostics™ INVICTA DIAGNOSTIC LIMITED Soniya Nilesh Mahajan Company Secretary and Compliance Officer. Address: 1 Floor, Plot 217, Ambavat Bhavan, N M Joshi Marg, Curry Road, Delisle Road, Mumbai – 400 013, Maharashtra, India Telephone: 022 4971 0036 Email: cs@pcdiagnostics.in Investor Grievance E-mail: investors@pcdiagnostics.in Website: www.pcdiagnostics.in Investors may contact our Company Secretary and Compliance Officer and / or the Registrar to the Issue and / or the Book Running Lead Manager, in case of any pre-Issue or post-Issue related problems, such as non-receipt of letters of allotment, credit of allotted Equity Shares in the respective beneficiary account, etc.

AVAILABILITY OF RHP: Investors are advised to refer to the RHP and the section titled "Risk Factors" on page 42 of the RHP, before applying in the Issue. A copy of the RHP is available on website of SEBI at www.sebi.gov.in, website of the Stock Exchange i.e. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com, respectively, and on the website of the Company at www.pcdiagnostics.in and on the website of the BRLM, i.e. Socradamus Capital Private Limited at https://socradamus.in/.

AVAILABILITY OF ABRIDGED PROSPECTUS: A copy of the Abridged Prospectus will be available at the website of the Company at www.pcdiagnostics.in, the BRLM at <https://socradamus.in>, and Registrar to the Issue at www.bigshareonline.com.

AVAILABILITY OF BID CUM APPLICATION FORMS: Bid-cum-Application Forms can be obtained from the Registered office or the Corporate office of Invicta Diagnostic Limited, BRLM: Socradamus Capital Private Limited, Tel: 022 – 4961 4235; and at the select locations of the Sub-syndicate Members, SCSBs, Registered Brokers, RTAs and CDPs participating in the Issue. ASBA Forms will also be available on the website NSE and the Designated Branches of SCSBs, the list of which is available at website of the Stock Exchange and SEBI.

SYNDICATE MEMBER: Nikunj Stock Brokers Limited

SUB-SYNDICATE MEMBERS: Not Applicable

ESCROW COLLECTION BANK/ REFUND BANK/ PUBLIC ISSUE ACCOUNT BANK/ SPONSOR BANK: Kotak Mahindra Bank Limited

UPI: UPI Bidders can also bid through UPI mechanism

All capitalized terms used herein and not specifically defined shall have the same meaning as ascribed to them in the RHP dated November 24, 2025.

For Invicta Diagnostic Limited
On behalf of the Board of Directors
Sd/-
Sanket Vinod Jain
Designation: Chairman and Non-Executive Director
DIN: 08299039

Date: November 24, 2025
Place: Mumbai, Maharashtra

Pncdiagnostics Limited is proposing, subject to applicable statutory and regulatory requirements, receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make initial public offering of its equity shares and has filed the RHP with the RoC. The RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the website of the BRLM at <https://socradamus.in/>, website of the NSE at www.nseindia.com and website of the Company at www.pncdiagnostics.in. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, see "Risk Factors" on page 42 of the RHP. Potential Bidders should not rely on the DRHP filed with NSE for making any investment decision instead investors shall rely on RHP filed with the RoC.

This announcement is not an issue of securities for sale in the United States or elsewhere. This announcement has been prepared for publication in India only and is not for publication or distribution, directly or indirectly, in or into the United States. The Equity Shares have not been, and will not be, registered under the U.S. Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act") and may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable state securities laws. Accordingly, the Equity Shares are only being offered and sold outside the United States in "offshore transactions" as defined in and in reliance on Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdictions where those offers and sales occur. There will be no offering of securities in the United States.

AdBaa

डॉलरसमोर रुपयाची विक्रमी घसरण;
८९.४९ च्या तळाला स्पर्श, गुंतवणूकदारांची चिंता वाढली

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) :
भारतीय रुपया २४ नोव्हेंबर रोजी डॉलरच्या तुलनेत ८९.४९ रुपयांच्या एतेहासिक मीचींची पाठवी घसरला. डॉलरची वाढती मागील आणि देशांतर्गत पुरवठ्यातील कमतरता यामुळे रुपयावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. या घसरणीमुळे आयातदार कंपन्यांच्या खर्चात वाढ, महामागीचे सावट आणि एकूणच आर्थिक अस्थिरतेची भिती वाढली आहे.

जागतिक बाजारात शांत वातावरण असूनही, कच्च्या तेलाच्या किमती स्थिर असतानाही रुपयातील ही अचानक घसरण तज्ज्ञांना आश्चर्यचकित करणारी ठरली. CR फॉरेक्स अॅडव्हायजर्सनुसार, इतर उदयोन्मुख बाजारातील चलने स्थिर असताना आणि डॉलर इंडेक्समध्येही मोठी हलचाल

नसतानाही, फक्त भारतीय रुपयातच मोठी घसरण दिसत आहे. बाजारातील डॉलरची कमी उपलब्धता ही या परिस्थितीमागची प्रमुख कारणे मानली जात आहेत.

यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ८८.८०

वाढवणारी ठरली आणि रुपयाची घसरण
आणखी तीव्र झाली. याचा परिणाम इक्विटी
बाजारातील भावनांवरील दिसू लागला आहे.
मेहता इक्विटीजचे राहुल कलंतरी यांच्या
मते, रुपया कमजोर झाल्यावर गुंतवणूकदार

जोखीम टाळण्याचा कल दाखवतात, ज्याचा फटका मुख्यतः मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप शेअर्सना बसू शकतो. डॉलर-अॅडजस्टेड

रिटर्न कमी झाल्यामुळे विदेशी गुंतवणूकदारही अधिक सावध होतात.

तरीही, भारताच्या आर्थिक पायाभूत
परिस्थितीवर तज्ज्ञांचा विश्वास कायम आहे.
चिन्तन वेळेचेर अक्षत गर्ग यांचे मत आहे की
भारताची मॅक्रो इकोनॉमिक स्टोरी मजबूत
असल्याने ही घसरण तात्पुरती ठरू शकते.
कूड तेलाच्या किमतीमध्ये नरमाई, डॉलर
इंडेक्स थंडावणे आणि RBI चा सातत्यपूर्ण
नेटवर्क हे घटक रुपयाला पुन्हा स्थिरपणेकडे
नेऊ शकतात. अनुकूल परिस्थिती निर्माण
झाल्यास पुढील तीन ते चार तिमाहीमध्ये
रुपया अधिक स्थिर श्रेणीत परतू शकतो.
परदेशी गुंतवणूकदारही उपयुक्तता
सुधारकंदे बघून पुन्हा भारतीय बाजारात परत
येतील. ज्यामुळे रुपयाला दीर्घकालीन आधार
मिळू शकतो.

अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर:
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, ५ वर्षांची करमाफी मिळवा

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था)
अफगाणिस्तानाचे उद्योग आणि वाणिज्य मंत्रालाहाज नूरुद्दीन अजीजी यांनी भारतात गुंतवणूकदारांसाठी मोठे आमंत्रण दिले असून, विशेषतः सोन्याच्या खाण क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या भारतीय कंपन्यांना पाच वर्षांची पूर्ण करमाफी देण्याची ऑफर दिली आहे. तसेच या प्रकल्पांसाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरीवर केवळ १% अयाव शुल्का आकारले जाईल, असे त्यांनी नवी दिल्लीतील ASSOCHAM आयोजित

संवाद सत्रात स्पष्ट केले. अजीजी यांना सांगितले की अफगाणिस्तानमधून गुंतवणूकीची मोठी संधी उपलब्ध असून भारतीया कंपन्यांना संपूर्ण टॅरिफ सपोर्ट आणि जमीन उपलब्ध करून दिली जाईल. क्षेत्रात स्पर्धा अत्यंत कमी असल्याने गुंतवणूकदारांसाठी हा मोठा फायदा ठरेल असे शकतो. त्यांनी हेही समुद्र केले की सोन्याचा खाणीसाठी तंत्रिकदृष्ट्या सक्षम आणि व्यावसायिक कंपन्यांची आवश्यकता आहे असाखिण खाणीतून निघालेले सोने

अफगाणिस्तानातच प्रोसेस केले गेले पाहिजे स्थानिक रोजगार वाढीस हातभार लावि. द्विपक्षीय व्यापार वाढवण्यासाठी काही लक्षणे पण महत्त्वाच्या आचरणी दूर करण्याविनंती अजीजी यांनी भारतीय अधिकाऱ्यांकेली. व्हिसा, एअर कॉरिडोर आणि बँकां व्यावहारातील अडथळ्यांमुळे व्यापार प्रक्रियेवर परिणाम होत असल्याचे ते म्हणाले या समस्या दूर झाल्यास भारतीय गुंतवणूक आणि द्विपक्षीय व्यापार दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढू शकतील, असा त्यांचा विश्वास आहे.

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that my client MR. PASHA BANSAL, lawful owner of 3/308, MANISH DARSHAN NEAR JAIN TEMPLE, J. B. NAGAR, ANANDI EAST, MUMBAI-400 059.

My client say that she was purchased above said flat from MR. PURSHOTAM AGRAWAL & MRS. CHATAJI AGRAWAL & MR. PURSHOTAM AGRAWAL & MR. CHATURBUJ AGRAWAL have purchased above said flat from MR. PURSHOTAM AGRAWAL & SHARMILA DEVI AGRAWAL.

My client say that NEELAMDEVI AGRAWAL & SHARMILA DEVI AGRAWAL have purchased above said flat from MR. PURSHOTAM AGRAWAL.

My client say that MR. SURESH M. THAKKAR have purchased above said flat from MR. DURUPATI K. JAGTIANI.

My client say that MR. DURUPATI K. JAGTIANI have purchased above said flat from MR. PURSHOTAM AGRAWAL.

My client say that original Agreement for sale between MR. DURUPATI K. JAGTIANI and MRS. CHETAN BUILDER Misplaced by me and MR. SURESH M. THAKKAR Original Agreement for sale between MR. DURUPATI K. JAGTIANI, original Agreement for sale misplaced by me and NEELAMDEVI AGRAWAL & SHARMILA DEVI AGRAWAL.

My client say that MR. THAKKAR Original Agreement for sale misplaced by me I have lodged police complaint in Andheri police station vide complaint No. 2089-2092 or 2091.

That if any person's claiming any right, title or claim, objection of whatsoever in nature pertaining to the above said flat, please come forward with me, alongwith relevant documents, within 14 days of publication of this Public Notice from the date of publication hereof on pain of claim shall be entitling.

Place : Mumbai Date : 25.11.2025

J. P. TRIPATHI (Advocate High Court)
Office : 42/A, Azad Chauraha, New No. 4,
L.B.S. Marg, Navpada, Kurla (W), Mumbai - 400 070.


सरकारी विमा कंपन्यांच्या विलीनीकरण-खासगीकरणाचा विचार वेगात; केंद्र सरकारकडून प्राथमिक आढावा सुरू

नवी दिल्ली, दि. २४ (वृत्तसंस्था) : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणानंतर आता केंद्र सरकारच्या लक्षात सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनी आल्या आहेत. अर्थ मंत्रालयाने तीन प्रमुख सरकारी सामान्य विमा कंपन्यांचे—ओरिएंटल इन्शुरन्स, नॅशनल इन्शुरन्स आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स—एकाच मोठ्या संस्थेत विलीनीकरण करण्याच्या प्राथमिक प्रस्तावाचा गंभीरपणे विचार करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या कंपन्यांची आर्थिक स्थिती अलीकडच्या काळात सुधारली असून एकरूपीकरणामुळे त्यांची कार्यक्षमता आणखी वाढू शकेल, असे सरकारचा विश्वास आहे.

सरकारकडून तिन्ही कंपन्यांच्या बदललेल्या आणि स्थितीचा सविस्तर आढावा घेतला जात आहे, तसेच विलीनीकरणरूपी हा मार्ग व्यवहार्य ठरू शकतो का, याच्यावरही चर्चा सुरू आहे। याच्याबरोबर, आधी जाणवू केल्याचा एका सरकारी चिमा कंपन्याच्या खासगीकरणाच्या योजनेवरही पडद्यामागे हालचाली सुरू आहेत मात्र अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. जमनवीरकरांच्या निर्णय झाला, तर देशात एक अत्यंत मोठी आणि मजबूत सरकारी सामान्य चिमा कंपनी तयार होईल. मात्र एफएनआय प्रशासन, कार्यपद्धतीतील बदल आणि कर्मचाऱ्यांच्या हितसंबंधांचे

सार्वजनिक सचना

संरक्षण हा सरकारसमोरील मोठा समतोलाचा प्रश्न राहणार आहे.



કર્ણાટક
સંસ્થા
સેવા

યુનિટી સ્મૃતિ ફાયનાન્સ બૅન્ક લિમિટેડ

કોર્પોરેટ કાર્યાલય : મંદ્યમ હાઉસ, ચિંતાનગરી માર્ગ, કલિન્ગા, સાંતાક્રુઝ (કે) મુંબઈ ૪૦૦ ૦૧૮

પ્રતિષ્ઠાકર્તા તથા
સૂચના

(સ્થાયર માલમનેટરી) નિયમ (૯૧) પછા

જ્યાંથી, યુનિટી સ્મૃતિ ફાયનાન્સ બૅન્ક લિમિટેડએ અધિકૃત માલમનેટરી મળ્યું, ત્યાંની સિસ્ટમીટી રેરેટર (સિસ્ટમીટી) રુલ્સ, ૨૦૦૨ થી નિયમ ૩ સહ વાચલેલા કલમ ૧૩(૧) અંગતી દિલ્લા આદિનિર્ધારિતા વાચક નમ્બર, સિસ્ટમીટી ઇન્ટરેસ્ટ (પ્રોપોર્ટિયેટ) રુલ્સ, ૨૦૦૨ થી નિયમ ૩ સહ વાચલેલા કલમ ૧૩(૧૨) અંગતી દિલ્લા અધિકારીવા વાચક નમ્બર, યેથે નમ્બર કેલેલી દિનિકિતિ માળાગી સૂચના જાહેર કેલે આઁ જ્યામથે હાલતી કર્નડર/સહ-કર્નડર/ઝામીનદારના સૂચના મિલકાલ્યાણ ૬૦ દિસાંચના આપ નોતેસથેથે નમ્બર કેલેલી રકામ પર કારણથે આવાહ કેલે આઁ.


હાલતી કર્નડર/સહ-કર્નડર/ઝામીનદારના રકામ પર કારણથે અચચાની ડ્રાલ્યુઅય, હાલતી કર્નડર/સહ-કર્નડર/ઝામીનદારના આપિ સંવંસાધાગ્ર જનેલા સૂચના દેખ્યાત જો તે ૧૧/૧૧/૨૦૨૫ થી સુશા ઘ્યાજ (અંતલવાચાલતી) નિયમ, ૨૦૦૨ થી નિયમ ૮ સહ વાચલેલા ડક કારણદાયા કલમ ૧૩(૪) અંગતી દિલ્લા આલેયા અધિકારીવા વાચક નમ્બર કાલતી ચલતી કેલેલા માલમનેટરી તથા અપોરેકિલ્લ ઘ્યાતિતે કેલે આઁ.

કર્નડર/સહ-કર્નડર/ઝામીનદારના આપિ વિશેષત: સંવંસામાન જનેલા યેથે યેથે શ્શાર દેખ્યાત યેનો કી સ્વાંતે યેથે ચર્વાન કેલેલા માલમનેટરી ઘ્યાવહાર કરુ નેથે આપિ સડર માલમનેટરી ઘ્યાવહાર કારણા કોપોચીઘા લલકાર યેથે નમ્બર કેલેલા ઘ્યાકસોટી આપિ તથાલતી ઘ્યાજાનોટી યુનિટી સ્મૃતિ ફાયનાન્સ બૅન્ક લિમિટેડકરુકુ સૂચના આકારલે ઝાઈલ. કર્નડર/સહ-કર્નડર/ઝામીનદાર થી ડક કારણદાયા કલમ-૧૩ થી અડકલમ ૮ મપીત તથાલતીકે આપકિત કેલે જાતે, અડકલથે વેલેઝા સંધોતી, તારા માલમનેટરી પર કરનારના આઁ.

કર્નડર/સહ-કર્નડર/ઝામીનદારને તથા આપિ કર્ન કર્ન કર્ન જ્યામંથ	માલમના તારાગ/પ્રતિનિત માલમનેથે વિલગર	માળાગી સૂચના દિનિકંઁ થ યકિત તારામ
૧. નેસ (કર્નડર)	સ્થાયર માલમનેટરા તો સેસ તુલકા આપિ પાર્સલ ત્યામથે જ્યામંથક ૧૫/૧૫/૧૦/૧૦/૧૧/૧૨/૧૩(પી+)	માળાગી સૂચના દિનિકંઁ ૨. ૨.૧૬.૨૦/૩૦.૩૦.૨૦/ (સપ્થે)
૨. નિલત્થે જે ઝોગી (સહ-કર્નડર આપિ તારાગપર)	૧૧(પી+), ૧૩(પી+), ૧૪(પી+), ૧૫(પી+), ૧૬(પી+), ૧૭(પી+), ૧૮(પી+), ૧૯(પી+), ૨૦(પી+), ૨૧(પી+), ૨૨(પી+), ૨૩(પી+), ૨૪(પી+), ૨૫(પી+), ૨૬(પી+), ૨૭(પી+), ૨૮(પી+), ૨૯(પી+), ૩૦(પી+), ૩૧(પી+), ૩૨(પી+), ૩૩(પી+), ૩૪(પી+), ૩૫(પી+), ૩૬(પી+), ૩૭(પી+), ૩૮(પી+), ૩૯(પી+), ૪૦(પી+), ૪૧(પી+), ૪૨(પી+), ૪૩(પી+), ૪૪(પી+), ૪૫(પી+), ૪૬(પી+), ૪૭(પી+), ૪૮(પી+), ૪૯(પી+), ૫૦(પી+), ૫૧(પી+), ૫૨(પી+), ૫૩(પી+), ૫૪(પી+), ૫૫(પી+), ૫૬(પી+), ૫૭(પી+), ૫૮(પી+), ૫૯(પી+), ૬૦(પી+), ૬૧(પી+), ૬૨(પી+), ૬૩(પી+), ૬૪(પી+), ૬૫(પી+), ૬૬(પી+), ૬૭(પી+), ૬૮(પી+), ૬૯(પી+), ૭૦(પી+), ૭૧(પી+), ૭૨(પી+), ૭૩(પી+), ૭૪(પી+), ૭૫(પી+), ૭૬(પી+), ૭૭(પી+), ૭૮(પી+), ૭૯(પી+), ૮૦(પી+), ૮૧(પી+), ૮૨(પી+), ૮૩(પી+), ૮૪(પી+), ૮૫(પી+), ૮૬(પી+), ૮૭(પી+), ૮૮(પી+), ૮૯(પી+), ૯૦(પી+), ૯૧(પી+), ૯૨(પી+), ૯૩(પી+), ૯૪(પી+), ૯૫(પી+), ૯૬(પી+), ૯૭(પી+), ૯૮(પી+), ૯૯(પી+), ૧૦૦(પી+), ૧૦૧(પી+), ૧૦૨(પી+), ૧૦૩(પી+), ૧૦૪(પી+), ૧૦૫(પી+), ૧૦૬(પી+), ૧૦૭(પી+), ૧૦૮(પી+), ૧૦૯(પી+), ૧૧૦(પી+), ૧૧૧(પી+), ૧૧૨(પી+), ૧૧૩(પી+), ૧૧૪(પી+), ૧૧૫(પી+), ૧૧૬(પી+), ૧૧૭(પી+), ૧૧૮(પી+), ૧૧૯(પી+), ૧૨૦(પી+), ૧૨૧(પી+), ૧૨૨(પી+), ૧૨૩(પી+), ૧૨૪(પી+), ૧૨૫(પી+), ૧૨૬(પી+), ૧૨૭(પી+), ૧૨૮(પી+), ૧૨૯(પી+), ૧૩૦(પી+), ૧૩૧(પી+), ૧૩૨(પી+), ૧૩૩(પી+), ૧૩૪(પી+), ૧૩૫(પી+), ૧૩૬(પી+), ૧૩૭(પી+), ૧૩૮(પી+), ૧૩૯(પી+), ૧૪૦(પી+), ૧૪૧(પી+), ૧૪૨(પી+), ૧૪૩(પી+), ૧૪૪(પી+), ૧૪૫(પી+), ૧૪૬(પી+), ૧૪૭(પી+), ૧૪૮(પી+), ૧૪૯(પી+), ૧૫૦(પી+), ૧૫૧(પી+), ૧૫૨(પી+), ૧૫૩(પી+), ૧૫૪(પી+), ૧૫૫(પી+), ૧૫૬(પી+), ૧૫૭(પી+), ૧૫૮(પી+), ૧૫૯(પી+), ૧૬૦(પી+), ૧૬૧(પી+), ૧૬૨(પી+), ૧૬૩(પી+), ૧૬૪(પી+), ૧૬૫(પી+), ૧૬૬(પી+), ૧૬૭(પી+), ૧૬૮(પી+), ૧૬૯(પી+), ૧૭૦(પી+), ૧૭૧(પી+), ૧૭૨(પી+), ૧૭૩(પી+), ૧૭૪(પી+), ૧૭૫(પી+), ૧૭૬(પી+), ૧૭૭(પી+), ૧૭૮(પી+), ૧૭૯(પી+), ૧૮૦(પી+), ૧૮૧(પી+), ૧૮૨(પી+), ૧૮૩(પી+), ૧૮૪(પી+), ૧૮૫(પી+), ૧૮૬(પી+), ૧૮૭(પી+), ૧૮૮(પી+), ૧૮૯(પી+), ૧૯૦(પી+), ૧૯૧(પી+), ૧૯૨(પી+), ૧૯૩(પી+), ૧૯૪(પી+), ૧૯૫(પી+), ૧૯૬(પી+), ૧૯૭(પી+), ૧૯૮(પી+), ૧૯૯(પી+), ૨૦૦(પી+), ૨૦૧(પી+), ૨૦૨(પી+), ૨૦૩(પી+), ૨૦૪(પી+), ૨૦૫(પી+), ૨૦૬(પી+), ૨૦૭(પી+), ૨૦૮(પી+), ૨૦૯(પી+), ૨૧૦(પી+), ૨૧૧(પી+), ૨૧૨(પી+), ૨૧૩(પી+), ૨૧૪(પી+), ૨૧૫(પી+), ૨૧૬(પી+), ૨૧૭(પી+), ૨૧૮(પી+), ૨૧૯(પી+), ૨૨૦(પી+), ૨૨૧	
૩. કાલત ઝોગી (સહ-કર્નડર)	૧૧(પી+), ૧૩(પી+), ૧૪(પી+), ૧૫(પી+), ૧૬(પી+), ૧૭(પી+), ૧૮(પી+), ૧૯(પી+), ૨૦(પી+), ૨૧(પી+), ૨૨(પી+), ૨૩(પી+), ૨૪(પી+), ૨૫(પી+), ૨૬(પી+), ૨૭(પી+), ૨૮(પી+), ૨૯(પી+), ૩૦(પી+), ૩૧(પી+), ૩૨(પી+), ૩૩(પી+), ૩૪(પી+), ૩૫(પી+), ૩૬(પી+), ૩૭(પી+), ૩૮(પી+), ૩૯(પી+), ૪૦(પી+), ૪૧(પી+), ૪૨(પી+), ૪૩(પી+), ૪૪(પી+), ૪૫(પી+), ૪૬(પી+), ૪૭(પી+), ૪૮(પી+), ૪૯(પી+), ૫૦(પી+), ૫૧(પી+), ૫૨(પી+), ૫૩(પી+), ૫૪(પી+), ૫૫(પી+), ૫૬(પી+), ૫૭(પી+), ૫૮(પી+), ૫૯(પી+), ૬૦(પી+), ૬૧(પી+), ૬૨(પી+), ૬૩(પી+), ૬૪(પી+), ૬૫(પી+), ૬૬(પી+), ૬૭(પી+), ૬૮(પી+), ૬૯(પી+), ૭૦(પી+), ૭૧(પી+), ૭૨(પી+), ૭૩(પી+), ૭૪(પી+), ૭૫(પી+), ૭૬(પી+), ૭૭(પી+), ૭૮(પી+), ૭૯(પી+), ૮૦(પી+), ૮૧(પી+), ૮૨(પી+), ૮૩(પી+), ૮૪(પી+), ૮૫(પી+), ૮૬(પી+), ૮૭(પી+), ૮૮(પી+), ૮૯(પી+), ૯૦(પી+), ૯૧(પી+), ૯૨(પી+), ૯૩(પી+), ૯૪(પી+), ૯૫(પી+), ૯૬(પી+), ૯૭(પી+), ૯૮(પી+), ૯૯(પી+), ૧૦૦(પી+), ૧૦૧(પી+), ૧૦૨(પી+), ૧૦૩(પી+), ૧૦૪(પી+), ૧૦૫(પી+), ૧૦૬(પી+), ૧૦૭(પી+), ૧૦૮(પી+), ૧૦૯(પી+), ૧૧૦(પી+), ૧૧૧(પી+), ૧૧૨(પી+), ૧૧૩(પી+), ૧૧૪(પી+), ૧૧૫(પી+), ૧૧૬(પી+), ૧૧૭(પી+), ૧૧૮(પી+), ૧૧૯(પી+), ૧૨૦(પી+), ૧૨૧(પી+), ૧૨૨(પી+), ૧૨૩(પી+), ૧૨૪(પી+), ૧૨૫(પી+), ૧૨૬(પી+), ૧૨૭(પી+), ૧૨૮(પી+), ૧૨૯(પી+), ૧૩૦(પી+), ૧૩૧(પી+), ૧૩૨(પી+), ૧૩૩(પી+), ૧૩૪(પી+), ૧૩૫(પી+), ૧૩૬(પી+), ૧૩૭(પી+), ૧૩૮(પી+), ૧૩૯(પી+), ૧૪૦(પી+), ૧૪૧(પી+), ૧૪૨(પી+), ૧૪૩(પી+), ૧૪૪(પી+), ૧૪૫(પી+), ૧૪૬(પી+), ૧૪૭(પી+), ૧૪૮(પી+), ૧૪૯(પી+), ૧૫૦(પી+), ૧૫૧(પી+), ૧૫૨(પી+), ૧૫૩(પી+), ૧૫૪(પી+), ૧૫૫(પી+), ૧૫૬(પી+), ૧૫૭(પી+), ૧૫૮(પી+), ૧૫૯(પી+), ૧૬૦(પી+), ૧૬૧(પી+), ૧૬૨(પી+), ૧૬૩(પી+), ૧૬૪(પી+), ૧૬૫(પી+), ૧૬૬(પી+), ૧૬૭(પી+), ૧૬૮(પી+), ૧૬૯(પી+), ૧૭૦(પી+), ૧૭૧(પી+), ૧૭૨(પી+), ૧૭૩(પી+), ૧૭૪(પી+), ૧૭૫(પી+), ૧૭૬(પી+), ૧૭૭(પી+), ૧૭૮(પી+), ૧૭૯(પી+), ૧૮૦(પી+), ૧૮૧(પી+), ૧૮૨(પી+), ૧૮૩(પી+), ૧૮૪(પી+), ૧૮૫(પી+), ૧૮૬(પી+), ૧૮૭(પી+), ૧૮૮(પી+), ૧૮૯(પી+), ૧૯૦(પી+), ૧૯૧(પી+), ૧૯૨(પી+), ૧૯૩(પી+), ૧૯૪(પી+), ૧૯૫(પી+), ૧૯૬(પી+), ૧૯૭(પી+), ૧૯૮(પી+), ૧૯૯(પી+), ૨૦૦(પી+), ૨૦૧(પી+), ૨૦૨(પી+), ૨૦૩(પી+), ૨૦૪(પી+), ૨૦૫(પી+), ૨૦૬(પી+), ૨૦૭(પી+), ૨૦૮(પી+), ૨૦૯(પી+), ૨૧૦(પી+), ૨૧૧(પી+), ૨૧૨(પી+), ૨૧૩(પી+), ૨૧૪(પી+), ૨૧૫(પી+), ૨૧૬(પી+), ૨૧૭(પી+), ૨૧૮(પી+), ૨૧૯(પી+), ૨૨૦(પી+), ૨૨૧	
કર્ન કર્ન જ્યામંથ : યુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબીયુસરફઝીબ		

[illegible][illegible]

बैंक ऑफ बडोदा
 रिजनल स्ट्रेन्ड असेट रिकव्हरी शाखा, एमएमडब्ल्यूआर, ६ वा मजला, बडोदा हाऊस,
 दिवाण शांतिगंग मॅनरच्या मागे. एसव्ही रोड, जोगेश्वरी (पश्चिम) मंबई - ४०० १०२.



ASI

एसग्रुप इंडस्ट्री लिमिटेड

सीआयएस : L14101MH1945PLC256122
नॉंदीगुफकु कार्यालय : मर्याद नुवोशा, ए.विना, ७५ बजला,
अहं गणपतसवर कदम मार्ग, लोअर पोल, मुंबई ४०० ०१३.
दूरध्वनी : ०२२-४०८९६९००, फॅक्स : ०२२-४०८९६९९९, वेबसाइट : www.asigroup.co.in
ईमेल : investors@asigroup.co.in

प्रत्यक्ष शेरअंसक हस्तानंतर विनंती पुन्हा दाखल करणयासाठी विशेष विंडोची सूचना

गुंतवणुकदारांना गुंतवणुक सुलभ करण्यासाठी आणि त्यांनी खरेदी केलेल्या सिक्युरिटीजमध्ये गुंतवणुकदारांचे हक्क सुरक्षित करण्यासाठी, सेबीने त्यांच्या २ जुलै २०२५ च्या परिपक्व क्रमांक सेबी/एचओ/एमआयआरएसडी/एमआयआरएसडी-फोडी/पी/सीआयआर/२०२४/१७ द्वारे, १ एप्रिल २०१९ च्या अंतिम मुदतीपूर्वी दाखल केलेल्या आणि कागदपत्रांमध्ये/प्रक्रियेत/किंवा अन्यथा कमतरतेमुळे नकारलेल्या/परत केलेल्या/उपस्थित न केलेल्या हस्तांतरण करारांच्या पुनर्लाजीकरणसाठी ०७ जुलै २०२५ ते ०६ जानेवारी २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी एक विशेष विंडो उघडली आहे.

या गुंतवणुकदारांनी ३१ मार्च २०२१ ही पूर्वीची अंतिम मुदत चुकवली आहे, त्यांना या संपीचा फायदा घेण्यास प्रोत्साहित केले जाते.

या कालावधीत, हस्तांतरणासाठी पुन्हा दाखल केलेल्या सिक्युरिटीज (सूचीबद्ध कंपनी/आरटीएकडे आगवतून प्रलंबित असलेल्या विनंत्यांसह) फक्त डीप्ट पद्धतीने जारी केले जातील. अशा हस्तांतरण-सह-डीप्ट विनंत्यांसाठी योग्य प्रक्रिया पाठवली जाईल. कंपनी आणि आरटीएने अशा विनंती पूर्ण करण्यासाठी लक्ष केंद्रित पथक तयार केली आहेत.

पात्र गुंतवणुकदार त्यांच्या विनंती आवश्यक कागदपत्रांसह कंपनी किंवा कंपनीच्या आरटीएकडे खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करू शकतात.

या संदर्भात कोणतेही प्रश्न किंवा कोणतेही स्पष्टीकरण/सहाय्य असल्यास, संबंधित गुंतवणुकदारांना कंपनी/एमएफफंडी इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी संपर्क साधण्याची विनंती आहे :


<p>कंपनी सचिव</p> <p>एसग्रुप इंडस्ट्री लिमिटेड</p> <p>नॉंदीगुफकु कार्यालय : मर्याद नुवोशा, ए.विना, ७५ बजला, ऑफ : गणपतसवर कदम मार्ग, लोअर पोल मुंबई ४०००१३.</p> <p>दूरध्वनी : ०२०-४०८९६९००</p> <p>ईमेल : investors@asigroup.co.in</p>	<p>पॅरिस्टर आणि ट्रान्सकर एव्हेंट :</p> <p>एमएफफंडी इन्टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड</p> <p>सी-१०१, २७५ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोडी (पश्चिम) मुंबई- ४०० ०८३.</p> <p>दूरध्वनी: ८१०८१९१६७६</p> <p>टोल-फ्री क्रमांक : १८०० ४२० ७८७</p> <p>ई-मेल : rnt.helpdesk@in.mpmf.com</p>
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ठिकाण : मुंबई

तारीख : २४.११.२०२५

मनीष कावराई

कंपनी सचिव आणि अनुपादन अधिकारी



बैंक ऑफ बड़ोदा
Bank of Baroda

बँक ऑफ बडोदा

रिजनल स्ट्रेट्स असेट रिकव्हरी शाखा, एएमएडब्ल्यूआर, ६ वा मजला, बडोदा हाऊस,
दिवान शांतिंग सेंटरच्या मागे, एस्वकी रोड, जोगेश्वरी (पश्चिम) मुंबई - ४०० १०२,

सिक्कुरिटीडायजेस्टन अँड रिक्नस्ट्रुक्चरिंग ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्कुरिटी इंडेस्ट्रिअल अँड, २००२ अंतर्गत
 स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना, सिक्कुरिटी इंडेस्ट्रिअल (एन्फोर्समेंट) कल्स, २००२ च्या नियम ६ (२) आणि ८ (६) च्या तरतुदीसह वाचली जाते.


वर्यसाधारणपणे जनतेला आणि विशेषतः कर्जदारांना, गहाणखतदारांना आणि जामीनदारांना सूचना देण्यात येत आहे की, सुरक्षित कर्जदाराकडे गहाणखत/शुल्क आकारलेली वारंवार केली जाणारी मालमत्ता, याचा ताबा बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत अधिकाऱ्याने, सुरक्षित कर्जदाराने घेतला आहे, ती जसे आहे तिथे आहे, जसे आहे ते आहे आणि जे काही आहे ते या आधारवर खाली नमूद केलेल्या खात्यांमधील (१) वसूल करण्यासाठी विकली जाईल. कर्जदार/गहाणखतदार/जामीनदार/प्रतिभूत मालमत्ता/यथित रक्कम/राखीव मूल्य/ ई-लिलाव तारीख आणि वेळ, ईएमडी आणि बोली वाढीची रक्कम यांचे तथेशील तारीखी नमूद केले आहेत.

अनु. क्र.	नाव आणि पत्ता कर्जदार/जामीनदार/तारणदार यांचे	ज्ञात बाबी असलेल्या स्थावर मालमत्तेचे वर्णन, जर असले तर	एकूण देय	ई-लिलावाची तारीख आणि वेळ	(१) राखीव किंमत (२) एम्पटी (३) बोली वाढ रक्कम (रु. लाखांमध्ये)	ताब्यात घेण्याची स्थिती (रचनावाला / भौतिक)	मालमत्ता तत्पासणीची तारीख
१.	मेसर्स शिवनाथ एंटरप्रायझेस त्यांच्या भागीदारांवर प्रतिनिधी १. श्री ज्विडू सुब्बन्था गमीर २. श्री. प्रमेश शिरीष कोटारी प्लॅट क्र. १०२, लाभ समुची को-ऑप. हा. लि., बाणसीरा रोड, बीएमएस मार्केट समोर, विले पार्ले (१५) मुंबई ४०० ०५६ तसेच युनिट क्र. ११५/१६, १ ला मजला, राजश्री इंडस्ट्रियल इस्टेट, अगरवाल टाऊनशिप नगर, सातवली रोड, वसई पूर्व, ठाणे ४०१ २०८. १. श्री. रवींद्र सुब्बन्था गमीर (भागीदार आणि हमीदार) सी४, १२०२ व्हिस्पॉरिंग पाम्स बिल्डिंग क्र. ४ सीएचएस लि. आकुली रोड लोखंडवाला टाउनशिप कांदिवली पूर्व, मुंबई ४००१०१ २. श्री. प्रमेश शिरीष कोटारी (भागीदार आणि हमीदार) हिल्टन टॉवर ए २०२ दत्त जगदंबा रोड-ए-पंजाब चकाला जळख एमआयडीसी अंधेरी पूर्व, मुंबई ४०००१३	पारसनाथ कॉम्प्लेक्स येथील इमारत क्रमांक बी-५ च्या पहिल्या मजल्यावर प्रस्तावित गाळा क्रमांक १०२ असलेल्या २६२.०८ चौरस मीटर किंवा त्याच्या आसपासच्या २८२० चौरस फूट बांधकामा क्षेत्रफळाला गाळाच्या बांधकामाच्या एक एस्.आय. अधिकारांचे सर्व भाग आणि पारसलं, तसेच पहिल्या मजल्याच्या उंचीपर्यंत बांधकाम करण्याचे अधिकार असलेल्या या जागेखालील जमिनीतील अविभाजित सामान्य हितसंबंधांसह: भूखंड असलेल्या सर्व्हे क्रमांक ७५, हिस्सा क्रमांक १, गाव वल, भिवंडी (जिल्हा ठाणे) आणि उपविभाग आणि उपनोदरी कार्यालय: भिवंडी आणि विभाग आणि जिल्हा ठाणे येथे बांधलेले. (गहाणवटदार : मे. शिवनाथ एंटरप्रायजेस)	रु. १४७.१३ लाख ०३/०३/२०२२ रोजीचे लाख ४ अधिक त्यासाठी लाभू न केलेले व्याज आणि इतर शुल्क.	११.१२.२०२५ रोजी १४.०० ते १८.०० ते	१) ३६.०० २) ३.६० ३) ०.२५	प्रत्यक्ष	०४.१२.२०२५

विक्रीच्या तपशीलवार अटी आणि शर्तीसाठी, कृपया <https://www.bankofbaroda.in/e-auction.htm> वेबसाइट लिंक आणि ऑनलाइन लिलाव
पोर्टल <https://Baanknet.com> वहा भेट द्या. तसेच, संभाव्य बोलीदार अधिकृत अधिकाऱ्याशी **मोबाईल ८१९७२३०१०७** वर संपर्क साधू शकतात.

तारीख : २४.११.२०२५

ठिकाण : मुंबई



सही/-
प्राधिकृत अधिकारी
बँक ऑफ बडोदा